

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/९०/२०१९
 दिनांक : १६/०२/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २२/०२/२०१९ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २२/०२/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित
 रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वास



(उल्लास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १९

दिनांक : २२/०२/२०१९

वेळ : सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २२/०२/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१८-१९ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका,जिल्हा क्रीडा परिषद,पुणे व ६ खेळांच्या संबंधित क्रीडा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने प्रस्तावात नमूद ६ नवीन खेळांच्या स्पर्धापैकी १) रग्बी = र.रु.३,४,१४/-,२) आटयापाटया= र.रु.१७,३४६/-, ३) टेनिक्वार्ट= र.रु.१०,५१४/- व ४) सेपक टकरा =र.रु. २,७५०/- या ४ खेळ स्पर्धा झाल्या असून त्याकामी आलेला एकूण र.रु.३४,०२४/-(अक्षरी र.रु.चौतिस हजार चोवीस फक्त) सदर खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) मनपाची प्रभाग क्र.१४ येथील प्रबोधनकार ठाकरे फिटनेस सेंटर ही व्यायामशाळा अष्टविनायक महिला प्रतिष्ठाण मोहननगर,चिंचवड सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळाची मुदत दि.१०/०३/२०१९ रोजी संपुष्टात येत असल्याने व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर दि.११/०३/२०१९ पासून पुढे ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रु.२०००/- (अक्षरी र.रु.दोन हजार फक्त) मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) मनपाची प्रभाग क्र.१७ येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव व्यायामशाळा ही शिवशक्ती महिला बचत गट चिंचवड यांना सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळाची मुदत दि.१०/०३/२०१९ रोजी संपुष्टात येत असल्याने व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर दि.११/०३/२०१९ पासून पुढे ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रु.२०००/- (अक्षरी र.रु.दोन हजार फक्त) मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) मनपाची प्रभाग क्र.९ येथील खराळवाडी पुरुष व्यायामशाळा हि कामगारनगर मित्र मंडळ कामगारनगर यांना सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळाची मुदत दि.२८/०२/२०१९ रोजी संपुष्टात

येत असल्याने व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर दि.०१/०३/२०१९ पासून पुढे ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रु.२०००/- (अक्षरी र.रु.दोन हजार फक्त) मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१०/२०१९

दिनांक : १६/०२/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.